

29<sup>th</sup> July, 2021

**National Stock Exchange of India** 

Limited

Listing Department.

Exchange Plaza, C-1, Block- G,

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai-400 051.

**Symbol: DELTACORP** 

**BSE Limited** 

Corporate Relation Department,

Listing Department,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai – 400 001.

Scrip Code 532848

Dear Sir/Madam,

Sub: Publication of Notice for Intimation of AGM, Book Closure and E-Voting

In compliance with provisions of Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copy of Newspaper Notice published on 29<sup>th</sup> July, 2021 in Financial Express (in English) and Loksatta (in Marathi), intimating details regarding Annual General Meeting to be held on Friday, 20<sup>th</sup> August, 2021, Book Closure and E-Voting facility.

You are requested to take the above on record and oblige.

Thanking You.

Yours Faithfully,

For Delta Corp Limited

Dilip Vaidya

**Company Secretary & GM - Secretarial** 

**FCS NO.7750** 

Encl- As above

Regd. Office: 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune - 411001.

Bayside Mall, 2nd Floor, Tardeo Road, Haji Ali, Mumbai - 400 034. URL: www.deltacorp.in

Phone : +91 22 4079 4700
Fax : +91 22 4079 4777
Email : secretarial@deltin.com
CIN : L65493PN1990PLC058817

FINANCIAL EXPRESS

## E-TENDER NOTICE OF YEAR 2021-22

Main Portal: http://mahatenders.gov.in

Online E-Tenders for the following work are invited by Krishi Utpanna Bajar Samiti Pune, from Experienced Contractors, Suppliers & Installers Registered with Government of Maharashtra in the

Name of Work - E-Tender of Annual Maintenance Contract of C.C.T.V. Camera and Accessories in Main Market Premises for Krishi Utpanna Bajar Samiti Pune

Earnest Money Deposit: Rs.70,000/-

Detailed E-Tender along with procedure and schedule can be seen free of cost at this website http://mahatenders.gov.in from Dt. 29/07/2021 Krishi Utpanna Bajar Samiti, Pune reserves all right to accept or reject any or all e-tenders without assigning any reason thereof.

Administrator, Krishi Utpanna Bajar Samiti Pune

## ONLINE E-AUCTION SALE OF ASSET



### KOTAK MAHINDRA BANK LIMITED Registered office: 27 BKC, C 27, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai, Maharashtra, 400 051

Branch Office: Nyati Unitree 4th Floor Zone-li Pune-Nagar Highway, Yerwada Pune- 411006

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice For Sale Of Immovable Assets Under The Securitisation And

Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 under Rule 8(5) Read with rule 8 (6) Of The Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice Is Hereby Given To The Public In General And In Particular To The Borrower (S) And Guarantor (S

That The Below Described Immovable Property Mortgaged/Charged To The Secured Creditor, The physical Possession Of Which Has Been Taken By The Authorised Officer Of Kotak Mahindra Bank Ltd. On 24.02.2021, pursuant to assignment of debt in its favour by Essel, Will Be Sold On "As Is Where Is", "As Is What Is", And "Whatever There Is" On 01.09.2021 Between 12:00 Pm To 01:00 Pm With Unlimited Extension Of 5 Minutes, For Recovery Rs. 2,76,94,617/- (Rupees Two Crore Seventy Six Lakhs Ninety Four Thousand Six Hundred and Seventeen Only) as of 22.07.2021 along with future Applicable Interes Till Realization, under the Ioan account no. LNPUN00615-160000331, Due To The Kotak Mahindra Bank Ltd., Secured Creditor From GANESH BAJIRAO PAIGUDE & RESHMA GANESH PAIGUDE. The reserve price will be RS. 72,00,000/-(Rupees Seventy Two Lakhs Only) And The Earnest Money Deposit Will Be Rs 7,20,000/- (Rupees Seven Lakhs Twenty Thousand Only) &Last Date Of Submission Of EMD With KYC Is Property Description: All That Piece And Parcel Of Property Situated At Gat No. 136 Hissa No. 1a/1a/2/17

On Land Admeasuring 91.93 SqMtrs. With Construction Thereon Admeasuring 263.53 Sq. Mtrs. Situated A Village- Warje, Taluka- Haveli, District Pune, And All Construction Thereon Bounded As On Or Towards East: Road And Gat No.136 Between Road, South: Gat No. 136/2 And Property Of Mr. Vanzre, West: Ga No. 136/2 And Property Of Mr. Sinner, North: Property Of Mr. Barate And Mr. Dhene House The Borrower's Attention Is Invited To The Provisions Of Sub Section 8 Of Section 13, Of The Act, In Respec

Of The Time Available, To Redeem The Secured Asset. Public in General and borrowers in particular please take notice that if in case auction scheduled herein fails for any reason whatsoever then secured credito may enforce security interest by way of sale through private treaty. In case of any clarification/requiremen regarding assets under sale, bidder may Contact Mr. Rajender Dahiya (+91 8448264515), Mr. Pankaj Rai (+91 7768003567) And Ms. Priyanka Agarwal (+91 9850527020). For detailed terms and conditions of the sale, please refer to the link https://www.kotak.com/en/bank-auctions.html provided in Kotak Mahindra Bank website i.e. www.kotak.com\_and/oron.https://kotakbank.auctiontiger.net. Place: Pune.Date:29.07.2021 Sd/-AUTHORIZED OFFICER, KOTAK MAHINDRA BANK LIMITED

## DELTA CORPLIMITED

Regd. Off:- 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune - 411 001 • CIN No. L65493PN1990PLC058817 Tel No. 91-22-40794700 • Fax No. 91-22-40794777 · Email ID: secretarial@deltin.com · Website: www.deltacorp.in

## NOTICE OF 30th ANNUAL GENERAL

### MEETING & E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 30" Annual General Meeting (AGM) of the

Company will be held via Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") on Friday, August 20, 2021 at 2.30 p.m. IST in compliance with General Circulars numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 2021 respectively and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities Exchange Board of India (SEBI), to transact the business as set out in the notice of AGM dated Friday, July 9, 2021. The said Notice along with the Annual Report inter alia containing

Directors' Report, Corporate Governance Report, Business Responsibility Report, the Audited Standalone and Consolidated Financial Statements and Auditors Report thereon, has been dispatched electronically via email on Wednesday, July 28, 2021 to all members whose email addresses are registered with Company / Depository Participant (s) as on Friday, July 23, 2021 and the same is also available on the website of the company i.e www.deltacorp.in as well as on the website of National Securities and Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules), 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members will be provided with the facility to cast their vote on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system from a place other than the venue of AGM ("remote e-voting") provided by NSDL and business may be transacted through such voting.

(IST 9.00 a.m.) and ends on Thursday, August 19, 2021 (IST 5.00 p.m.). During this period, members may cast their vote electronically. The remote e-voting module will be disable by NSDL for voting thereafter. The Voting rights of members shall be in proportion to the equity shares

The remote e-voting period commences on Monday, August 16, 2021

held by them in the paid up equity share capital of the Company as on Thursday, August 12, 2021 ("cut-of date"). Any person who is member of the Company as on the cut-of date is eligible to cast vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM

facility and had not cast their vote on the resolution through remote evoting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through remote e-voting system during AGM. Members who are holding shares in physical form or who have not

registered their email addresses and any person who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of Notice of AGM and holds shares as on cut-of date being Thursday, August 12, 2021, are requested to refer to the Notice of the AGM for the process to be adopted for obtaining the login id and password for casting vote through remote e-voting. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting, then the existing login id and password can be used Dividend Related Information:

The Board of Directors of the Company, at its meeting held on Monday, April 26, 2021, have recommended a dividend of ₹ 1/- per equity share of the face value ₹ 1/- each for the year ended March 31, 2021.

The record date for determining eligibility of members entitled to receive the dividend on equity shares, if approved by the shareholders of the Company at the AGM is Friday, July 30, 2021. Dividend shall be paid to those shareholders whose names appear in the Company's Register of members / statements of beneficial position received from the NSDL and the Central Depository Services (India) Limited as at the close of business hours on Friday, July 30, 2021. Members are also requested to note that pursuant to the provisions of the

Finance Act, 2020, the Company would be required to deduct tax at source (TDS') at the prescribed rates in respect of payment of dividend to its members, resident as well as non-resident. Please note that the company has already sent emails/letters on the registered email id address w.r.t Dividend Tax declarations to all members, except in case of those members who's contact details are unavailable/ incomplete with STA / depository. The same can also be downloaded from the link http://www.deltacorp.in/dividend-tax-forms-and-declarations.html. The Members are hereby requested to update their email ids, address &

contact details with the STA/Depository Participant in order to receive all the correspondence from the Company. In case any queries relating to remote e-voting facility, please refer to the

Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at download section of www.evoting.nsdl.com or contact NSDL at the Toll free no. 1800-222-990 or write an email/contact the followings:

A. Ms. Pallavi Mhatre, Manager E-voting Helpdesk National Securities Depository Limited Email: evoting@nsdl.co.in Phone: 1800 1020 990 / 1800 224 430

Mr. Dilip Vaidya, Company Secretary **Delta Corp Limited** 

Corporate Office: Bayside Mall, 2"Floor, Tardeo Road, Haji Ali, Mumbai - 400 034.

Email: secretarial@deltin.com Phone: 022-40794700

Mr. Bhushan Chandratre Freedom Registry Limited (STA)

Registered Office: Plot No. 101 / 102, 19" Street, MIDC, Satpur, Nasik - 422 007

Email: support@freedomregistry.co.in Phone: 0253-2354032, 2363372 Members who would like to express their views or ask questions during

the AGM may register themselves as a speaker by sending their request, along with the questions, from their registered e-mail id mentioning their name, DP ID and Client ID / Folio No., PAN, Mobile No. at secretarial@deltin.com on or before Tuesday, August 10, 2021. Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ ask questions during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers/questions depending on the availability of time for the AGM.

FURTHER NOTICE IS HEREBY GIVEN THAT pursuant to Section 91 of Companies Act, 2013, the Register of members and the Share Transfer Book of the Company will remain closed from Friday, August 13, 2021 till Friday, August 20, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company. For Delta Corp Limited

Sd/-Dilip Vaidya Company Secretary & GM – Secretarial

18

Show Cause Notice to M/s. PVP Polymer with SAM Ahmedabad

M/s. PVP Polymer

Mr. Ashok Kumar Dudhalal Thakkar (Proprietor) Shed No. N 1-2 Golden Estate, Chhatral Kadi road, Gandhinagar, Gujarat 382721

Mr. Ashok Kumar Dudhalal Thakkar B/7, A/23, Tirupati Bunglows, B/h. Dharti Resort, Hanuman Tekari, Palanpur, Banaskantha Gujarat-385001

M/s. PVP Polymer Mr. Ashok Kumar Dudhalal Thakkar (Proprietor) Ground Floor, Shed No 65, Krishna estate, GIDC Kathwada, TA Daskroi, Ahmedabad Mr. Ashok Kumar Dudhalal Thakkar

Kirti Stambh Road Palaanpur, Gujarat 385535 Sub: M/s. PVP Polymer with SAM Ahmedabad - Classifying as

order/decision dated 03.04.2020 and in terms of the findings of the said Screening Committee wherein the committee observes as under: That, the first of you is the borrower unit in which the second of you is the proprietor has availed credit facility from our bank. The aforesaid borrower unit i.e. M/s. PVP Polymer was sanctioned credit facility of Rs.75.00 lacs on 26/02/2018 & Term Loan of Rs 50.00 lacs 17/04/2018 on the terms and conditions as stipulated in the sanction letter & in the documents executed by all of you

1) Shed No. N-1 and N-2 ground floor of Block/phase N of Golden Industrial Estate, Chatral Industrial Estate, Dhanot Sim Ta Kalol & Dist Gandhinagar in the name of Ashok kumar

Shed No. B-26 and B-27 of ground floor of Block/phase B of Golden Industrial Estate, Chatra Industrial Estate, Dhanot Sim Ta Kalol & Dist Gandhinagar in the name of Ashok kuma Dhudalal Thakkar

nstallments of the principal in accordance with the terms of the sanction ticket and loar agreements executed by the borrowers / guarantors. However, the borrower has failed for payment of dues and committed default in performing the conditions in the loan agreement causing thereby classification of the account as NPA as per RBI guidelines. The status of the account is enumerated hereunder: (Rs. In crores)

Date of NPA

31/12/2018

down by the RBI. The irregularities/defaults/evidences as extracted out by the screening committee and directed

to be communicated to the borrowers / guarantors calling for their submission as to why they

should not be a declared as willful defaulter as per RBI guidelines are enumerated as under:

Basis of Wilful Default: Unit visit jointly carried out by Branch Manager and Sri R Ganesh CM/IC Mumbai dated

Unit visit done by Mr.Suresh Kumar Branch Manager on 01.08.2018 had remarked that the unit was closed

Statement of account is verified and found that there is no operation commensurate to limit

No.RBI/ 2015-16/100 DBR.No.CID. BC.22/20.16.003/ 2015-16 date 01.07.2015, each of you are required by the WDSC to show cause as to why each of you should not be a declared a willful defaulter for the reported diversion / siphoning of funds/reasons specified herein above. Please ensure that your reply should reach us on or before 18/08/2021 failing which the committee would be constrained to proceed further in the matter based on the evidence on record treating as if you have no reason/explanation to offer in rebuttal.

Place: Ahmadabad For, Wilful Defaulter Screening Committee (WDSC)

∆avas

NOTICE

Notice is hereby given that the share certificates no(s) 11905, 28802, 45568, 115125, 115126, 232676, 232677, 232678 and 232679 for 400 shares bearing distinctive no(s)945476 -945510, 1251737 - 1251751, 2253546 - 2253595, 4269476 - 4269525, 4269526 - 4269575, 8735461 - 8735510, 8735511 - 8735560, 8735561 - 8735610 and 8735611 - 8735660 standing in the name(s) of Rai Kumar Bhutani in the books of m/s Maharashtra Scooters Limited, has/have been lost/misplaced/destroyed and the advertiser has/have applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz Kfin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot No. 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 within 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares. Date: 29.07.2021 Name(s) of the shareholder(s)

Place: Pune Raj Kumar Bhutani

## FORM NO. NCLT. 3A BEFORE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL **MUMBAI BENCH**

Company Scheme Petition No. 25 CP (CAA) / 63 / MB / 2021 OF 2021

Company Scheme Application No. CA (CAA) / 1108 / MB of 2020 In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013

Harbinger Knowledge Products Private Limited, CIN: U72200PN1998PTC012663 A company incorporated under the provisions of Companies Act 1956 having its registered office at 139, Siddhant, S. No. 97/6, Paud Road, Kothrud, Pune,

Maharashtra - 411 029.

... First Applicant Company (Transferor Company)

Harbinger Systems Private Limited, CIN: U72200PN1997PTC112423 a company incorporated Under the provisions of Companies Act 1956 having its Registered office at 139, Siddhant, S. No. 97/6, Paud Road, Kothrud, Pune. Maharashtra - 411 029. ...Second Applicant Company (Transferee Company)

NOTICE OF PETITION

A petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 ("Petition")

for sanctioning the Scheme of Merger by Absorption of 'Harbinger Knowledge Products Private Limited' (Transferor Company) with 'Harbinger Systems Private Limited' (Transferee Company) and their respective shareholders was presented before the National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") by the petitioner Company and the same is fixed for the final hearing on Thursday, 26" August, 2021. Any person desirous of supporting or opposing the said petition should send

the representation to the Petitioner's Advocate and NCLT, Mumbai Bench, at MTNL Telecom Building, Opp. G. D. Somani School, Somani Marg, Cuff Parade, Mumbai - 400005, not later than 2 (Two) days before the final date of hearing of petition including the grounds of opposing

A copy of the petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of prescribed charges for the same.

Avinash Khanolkar Date: 29.07.2021 Advocate for the Petitioner Company Place: Pune 108, Jolly Bhavan - I, Vitthaldas Thackersey Marg.

New Marine Lines, Churchgate, Mumbai - 400020.

Public Notice The Sale / Auction of properties i.e. Plots with respect to loan account of Mr. Abhijeet Ratnakant Bhosale

scheduled on 30/07/2021 is cancelled by Authorised Officer. Date: 29/07/2021 Authorised Officer.

The Cosmos Co-Operative Bank Ltd. **CLASSIFIEDS** 

# BUSINESS

**BUSINESS OFFERS** 

VISIT/PROMOTE www.vitalgems.net On 'Income-Sharing-Basis'. Join/Consult: VIKRAM BEDI, Ph.D.

(Astro-Gemmologist) +91 9869177390. 0070746337-1

'IMPORTANT' Whilst care is taken prior to it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents incurred as a result transactions with companie associations or individua advertising in its newspaper or Publications. We therefor recommend that readers make sending any monies o entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement i any manner whatsoever.

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that the lands, which are more particularly described in the Schedule written herein under and hereinafter referred to as the Said Lands are jointly owned by Mr. Devdutta Gopal Angal, Mr. Narendra Devdutta Angal and Mr. Devendra Devdutta Angal all are residing at Pune. Our client intends to purchase the said lands and accordingly negotiations to that effect are going on between the said owners & our clients. The said owners have assured our clients that the said lands are free from

all encumbrances and they have good, clean and marketable title to the

same and they have every right and authority to sell the said lands to our

clients. Accordingly, our clients have instructed us to investigate title of the said lands and as a part of same, we are issuing this public notice. We therefore hereby call upon public at large that if any person/s has/have any right, title and interest in the said lands, by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, alimony, possession or encumbrance in any manner, the same may be communicated to us along with requisite documentary proof, within 15 days from publication of this notice, failing which, our client will presume that the said lands are free from encumbrance/s and that no other person/s has any right, title and interest in the said lands and that if there are any claims of any person/s in the said lands, the same are waived in favour of said owners and under this bonafide presumption, our client will proceed to purchase the said lands by virtue of proposed deed of

conveyance which the respective owners have agreed to execute in

bearing S. No. 106/3/1, admeasuring about 00H - 03 R, S. No. 106/3/3

favour of our clients, which kindly be noted. SCHEDULE OF THE SAID LANDS AS REFERRED ABOVE All that piece and parcel of amalgamated land, comprising of the land

admeasuring about 00H - 03R & S. No. 106/3/4 admeasuring about 00H 03 R, total together admeasuring about 0H – 09 R situated at Village Baner, Taluka - Haveli, District - Pune, within the limits of Pune Municipal Corporation, and together bounded as follows:-On or towards East: by land bearing S. No. 106/3 Part On or towards South: By internal road On or towards West: By 9 mtrs. wide road On or towards North : By Balewadi Boundary All the three lands are amalgamated with the permission of Pune

public notice. Hence, this Public Notice Vilol Khaladkar, Advocate Vilol Khaladkar & Associates, Advocates Flat Nos. 4 & 5, The Orchid, Deccan Gymkhana,

Municipal Corporation and amalgamated land is subject matter of this

Off Bhandarkar Road, Behind Hotel Panchvati Gauray, PUNE 411 004, Tel. No. 25650700, 25650900 Pune Date: 27/7/2021 E-mail: vilol.khaladkar@gmail.com SANMIT INFRA LIMITED

### CIN: L70109MH2000PLC288648 Regd: Office Add. - 601, MAKHIJA ROYALE, 6TH FLOOR, S.V. ROAD, Khar (W)

Mumbai City MH 400052 E-mail: sanmitinfra@gmail.com Website: www.sanmitinfraltd.com, Tel: 022-67429100 NOTICE OF - 21st ANNUAL GENERAL MEETING The 21st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held through Video

Conferencing (VC)/ Other Audio Visual Mean (OVAM) on Tuesday, August 24, 2021 at 2.00p.m. (IST) to transact the businesses, as set forth in the notice of the meeting. The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e., 601, Makhija Royale, 6th Floor, S.V. Road, Khar (W) Mumbai City MH 400052. In compliance the Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular no. 02/2021 dated January 13, 2021 read with Circular Nos. 14/2020

and 17/2020 dated April 08, 2020 and April 13, 2020 respectively (collectively referred to as

"MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (collectively referred to as "SEBI Circulars"), the Notice of AGM along with Annual Report 2020-21 has been sent in electronic mode to Members whose email IDs are registered with the Company or the Depository articipant(s). The copy of the Notice of AGM and Annual Report will also available on the Website of the Company at <a href="https://www.sanmitinfraltd.com">www.sanmitinfraltd.com</a> and on the website of the Stock Exchange .e., BSE Limited at www.bseindia.com and on the CDSL website at www.evotingindia.com Member(S) participating the meeting through VC/OAVM facility shall be reckoned for the purposed of quorum under Section 103 Of the Companies Act, 2013. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at AGM. The Company has engaged CDSL for providing facility for voting through remote E-Voting and e-Voting during the AGM. Following are the related information: a) Day, Date and time of commencement of From 9:00 a.m. (IST) on remote E-Voting Friday, August 20, 2021 At 5:00 p.m. (IST) on b) Day, Date and time of end of remote e-voting Monday, August 23, 2021

("Listing Regulations") and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The

Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide the facility to

The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-Voting shall be able to exercise their voting rights through e-Voting system provided during the AGM. The Members are requested to note that:

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company

2021, should follow the instructions for e-Voting as mentioned in the AGM Notice.

after the dispatch of AGM Notice, holds shares as on the Cut-off Date i.e., Tuesday, August

Tuesday, August 17, 2021

Remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 P.M. on Monday, August 23, 2021; and The Members who have already cast their vote through remote E-Voting may attend the AGM but shall NOT be entitled to cast their vote again.

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM.

Members holding shares in physical mode who have not registered their email addresses

with the Company/Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. /Depositories, they may do so by

sending a duly signed request letter to Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. by by clicking on

the link- http://www.purvashare.com/email-and-phone-updation/ , Tel: 91-9324659811, email. support@purvashare.com.Members holding shares in dematerialized mode are requested to contact the Depository Participant ("DP") and register the email address in the demat account as per the process followed and advised by the DP. The Board of Directors has appointed M/s. Ramesh Chandra Mishra & Associate, Company Secretary in Practices having Membership No.: FCS 5477 and Certificate of Practice No.:

3987, as a Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Wednesday, August 18,2021 to Tuesday, August 24, 2021 (both days inclusive). For any query relating to attending the AGM through VC/OAVM or e-Voting before/ during the

AGM. Members may send a request at helpdesk evoting@cdslindia.com / 1800225533 or contact Mr. Rakesh Dalvi (022-23058542) – CDSL or Mr. Nitin Kunder (022-23058738) AND Mr. Manish Shah on 91-9324659811 of Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. our RTA at support@purvashare.com and at sanmitinfra@gmail.com. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of AGM and in particular instructions for joining the AGM manner of casting vote through remote e-voting

This Notice is being issued for the information and benefit of the Members of the Company in compliance with the MCA and the SEBI Circular(s). For Sanmit Infra Limited

Sanjay K Makhija Managing Director

Details of Properties/ Address of

Secured Assets to be Enforced

2) Live Stock (Animal)- Existing plus

Haveli-, Dist.-Pune.

those being purchased.

( Multistate Bank ) Head Office: 606, Sadashiv Peth, Laxmi Rd., Pune 411030 Tel.: 020-24452353 / 24452843 / 24450685 DEMAND NOTICE

PUNE PEOPLE'S COOPERATIVE BANK LTD., PUNE

A notice is hereby given that the following Borrower and Mortgagor M/s. Doodh Dairy have defaulted

during the AGM etc.

Place: Mumbai

in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such they are hereby informed by way of this public notice.

M/s. Doodh Dairy - (Partnership Firm) (Borrower) All that piece and Parcel of flat No. 28, admeasuring 546 Sq.ft i.e. 50.74 Partner 1) Mr. Amit Maruti Sanas, 2) Mr. Kamlesh Deepak Sq., mtrs, Built up along with terrace admeasuring 112 Sq.ft. i.e. 10.40 Sq. a) Shop No. 22, Shiv Prasad "B" Society, Left Bhusan mtrs on stilt third floor in Ishana 3 Co-op. Colony, Near Medi Corner, Kothrud Depot, Pune -411038. Hsg. Society situated at S. No. 77/2, b) C/o: Kumbharkar, Bhavarapur, Koregaon Mul, Dist: Pune. Kothrud, Pune within the jurisdiction of c) Flat No. 28, Stilt Third Floor, Ishana 3 Co-op. Hsg. Society Sub-registration Sub District Taluka S. No. 77/2, Kothrud, Pune.

2) Mr. Amit Maruti Sanas (Partner, Mortgagor & Guarantor) Shop No. 22, Shiv Prasad "B" Society, Left Bhusari Colony, Near Medi Corner, Kothrud Depot, Pune – 411038 3) Mr. Kamlesh Deepak Lalwani (Partner & Guarantor)

Name of the Borrower/ Mortgagor

& Guarantor

S. No. 55/56, Bhelke Nagar, Paud Road, Pune - 38 4) Mr. Ajit Chandrakant Sancheti (Guarantor) Jeet Bunglow, Kothrud, Pune - 411038. 5) Mr. Premkumar Shrinivas Sabhapathy (Guarantor)

Anutham, Bandhan Co-op. Hsg. Society, Kothrud, Pune -6) Mr. Maruti Bhau Sanas (Mortgagor & Guarantor) Flat No. 28, Stilt Third Floor, Ishana 3 Co-op. Hsg. Society, S.

No. 77/2, Kothrud, Pune - 411038. 7) Mrs. Rupali Amit Sanas (Guarantor) Flat No. 28, Stilt Third Floor, Ishana 3 Co-op. Hsg. Society, S.

No. 77/2, Kothrud, Pune - 411038. Date of NPA: 11.04.2020 Date of Notice: 18.03.2021

O/s Amount (As on 28.02.2021) Rs. 31,06,321.72 plus further interest & charges etc. The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and /or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (2) of Section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002.

(Ajay Rajput) Authorized Officer & Asst. Gen. Manager

Place: Pune

Stressed Asset Management Branch
Desna Shopping Complex, 2nd Floor, Usmanpura
Cross Road, Opp. Municipality Water Tank,
Ashram Road, Ahmedabad-380014, इंडियन बैंक 🤼 Indian Bank ▲ इताहाबाद E-Mail: armbahmedabad@indianbank.co.in

Dues on 25/05/2021

1.63 Cr

Wilful Defaulter-show cause notice This is as per the direction of Wilful Default Screening Committee (WDSC) issued vide its

by Hypothecation of Stocks and Book debts and machineries and equitable mortgage of

in pursuance thereto through our Mehsana Branch. The limit sanctioned to the unit are secured

Shed No.B-22 of ground floor of Block/phase B of Golden Industrial Estate, Chatral Industria Estate, Dhanot Sim Ta Kalol & Dist Gandhinagar in the name of Ashok kumar Dhudala

The aforesaid borrower unit was requested to pay interest and other charges and also the

In view of the default committed by the borrower, the case was examined by the WDSC of 03.04.2020 with a view to ascertain willful default on the part of borrowers / guarantors as per the guidelines laid down by the RBI. It was observed by the screening committee that the borrowers guarantors had committed various willful irregularities/defaults as detailed hereunder and accordingly meets the criteria to be classified as willful Defaulter in terms of the guidelines laid

Cause of Action: Siphoning of funds and Disposal of Assets -2.1.3(c) and 2.1.3(d) 31.07.2018, has found that unit is not in existence.

Unit visit done by BM and CM/FIO, ZO on 05.09,2018 had found that the unit was closed for Latest unit visit done on 19.02.2019 by BM found that there was no such unit at the giver

In view of the above, in terms of clause 2.1.3(c) and 2.1.3(d) of the RBI Master Circular No

Branch Manager

**AAVAS FINANCIERS LIMITED** THE COSMOS CO-OP. BANK LTD. Registered Office: 'Cosmos Tower'. Regd. & Corp. Office: 201-202, 2nd Floor, South End Square, Mansarovar Industrial Area, Jaipur. 302020 University Road, Ganeshkhind, Pune - 411 007. Phone: 020-67085305 Demand Notice Under Section 13(2) of Securitisation Act of 2002

under the provisions of section 13 (4) and 14 of the said Act, the AO is free to take possession of the Security as given below. Date and Amount of Demand Name of the Borrower Description of Mortgaged property Notice Under Sec. 13(2) 27-Jul-21 Mr. Nilkant Suresh Matage, Mrs. Rupali Nilkant S No 114, Hissa No 1a, Plot No 8, Near Water Tank, Rs. 713059/- & Phursungi, Haveli, Pune, Maharashtra Admeasuring: (A/c No) LNPUN02017-180052527 & Rs. 912600/-900 Sq. Ft. LNPUN01017-180054898 24-Jul-21 27-Jul-21 Mr. Naresh Vyanku Shendge, Mrs. Rani Naresh Flat No13, Ground Floor, Siddhivinayk Housing Society Rs. 901468.41/ Near Mahalxmi Mandir, C.t.s. 982a, Dehu( Gaothan), Guarantor: Mr. Ramdas Mahadev Redekar 24-Jul-21 Haveli, Pune, Maharashtra Admeasuring: 550 Sq. Ft. (A/c No) LNPIM00415-160017881 Mr. Richard Anthon Rodrigues, Mrs. Antonet 27-Jul-21 Flat No. 102, First Floor, Balaji Apartment, Sr No. 4, Rs. 564754/-Hissa No. 1, In Limit Of Pune Corporation, Village (A/c No) LNPIM00313-140005871 24-Jul-21 Sangavi, Tal. Haveli, Dist. Pune, Maharashtra Admeasuring: 27.88 Sq. Mtrs Mr. Shatrghna Dashrath Badak, Mrs. Nirmala 27-Jul-21 Flat No N-01, Ground Floor, Survey No. 113/3/1p, Shatrghna Badak Rs. 864070.41/-Shantai Park, Pimpri Chinchwad, Village Pimple Guray (A/c No) LNPUN00312-130002431 24-Jul-21 Tal. Haveli, Dist. Pune, Maharashtra Admeasuring: 500 Mr. Datta Kalyan Rajguru, Mrs. Manisha Datta 27-Jul-21 Flat No 102, Firt Floor, Bhairavnath Residency, Behind Rs. 201321/- 8 Petrol Pump, Navnagpur, Ahmednagar, Maharashtra Rs. 996547/-(A/c No) LNAHH04319-200113241 Admeasuring: 41.01 Sq. Mtrs Guarantor: Mr. Anand Subhash Lal Gugle 24-Jul-21 (A/c No) LNAHH00317-180059738

As the Loan Account Became NPA therefore The Authorised Officer (AO) Under section 13 (2) Of Securitisation And

Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002 had issued 60 day demand notice to the

borrower as given in the table. According to the Notice if the Borrower does not deposit the Amount within 60 days, the

amount will be recovered from Auction of the security as given below. As the demand Notice send to the borrower/guarantor

has not been served, copy of demand notice has also been affixed on the secured assets as given below. Therefore you the

borrower is informed to deposit the loan amount along with future interest and recovery expenses within 60 days, otherwise

केनरा बैंक Canara Bank Tensas Syndicate

Date: 29.07.2021

Mr. Suryakant Pundalik Wakare, Mrs. Sangita

(A/c No) LNAHH01017-180064820,

deposit EMD are as follows:

Pune 411026.

NAHD00614-150009429 &

LNAHD01816-170027878

Place : Jaipur

Asset Recovery Management Branch: 1259, Deccan Gymkhana, Renuka Complex, 2nd Floor, Jangli Maharaj Road, Pune – 411004. Phone No. 02025511027 & 25532165

Plot No 7, S. No. 59/1, Burhannagar, Tapowan Road,

Burhannagar, Nagar, Ahmednagar, Maharashtra

Admeasuring: 200 Sq. Mtrs

Authorised Officer Aavas Financiers Limited

## Sale Notice

27-Jul-21

Rs. 433199/-

Rs. 305851.41/-

24-Jul-21

Rs. 413764.41/- &

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that

the below described immovable/movable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorised Officer of ARM branch, Pune of the Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis on 31/08/2021 for recovery of Rs. 5,15,63,397.28( five crore fifteen lakh sixty three thousand three hundred ninety seven rupees and twenty eight paise) as on 30/06/2021 plus further interest and charges due to the ARM branch, Pune of Canara Bank from M/s. OM B TECH ENGINEERS (Borrower) Regd. Office at Plot No. 94/4, Sector No. 10,PCNTDA Bhosari, Pune - 411026 and Mrs. Vijaya bhagwat Jaware (Proprietress) and Mr. Bhagwat Vikram Jaware are owner of mentioned properties. Details of full description of the immovable/movable properties, Reserve Price, EMD and last date to

(All amounts in actual Rupees Reserve EMD & last date **Location & Details** Possession No. Price to deposit EMD of the Properties Flat No. A-01, On ground floor, of the wing "A" building, Rs. 5,09,900/-Symbolic in "Pawandham Apartment Condominium" on plot no. 30/08/2021 50,99,000/by 5:00 pm 144D, sector no.11, On Spine Road, Near Tulsi Landmark, at Chikhali, Tal Haveli, Pune -411062. admeasuring 127.85 sqmtr. In the name of Mrs. Vijaya Jaware, East: Society Road Internal West: Flat No. South: Side Margin/Main Road, North: Parking. Plot of land and Factory Building in Shivneri Industrial Rs. 12,50,000/-Symbolic Premises Co-op Society Ltd, On plot no. 94/4 Sector 30/08/2021 1,25,00,000/no. 10, P.C.N.T.D.A Pradhikaran Industrial - I, at by 5:00 pm Bhosari, Tal. Haveli, Dist. Pune 411026 admeasuring 404.25 sqmtr In the name of Mrs. Vijaya Jaware. East: Plot No. 98 & 99 West: 9.0 mtr Wide Road & Plot No.94/5, South: Plot No. 96 & 97, North: Plot no. 94/3 Rs. 2,94,000/-Flat no. A-18, G Block On First floor of the Building, Symbolic 30/08/2021 "Moris Electronics Employees Co-op, Housing Society 29,40,000/by 5:00 pm Ltd. On plot no. RH-23/1, Tharmax chowk, Near Kasturi Market, Sambhaji Nagar at Chinchwad, Tal. Haveli, Pune-411019 admeasuring 588.00 sqft In the name of Mr. Bhagwat Jaware. East: By side Margin, West: Flat No. 17, South: Staircase/Duct/Flat No.19 North: By Side Margin. Plant and Machineries belonging to M/S Om B Tech

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Chief Manager, ARM Branch, 1259, Deccan Gymkhana. Renuka Complex, 2nd floor, Jangli Maharaj Road, Pune - 411 004. Phone No. 020-25511027 & 25532165 during office hours on any working days. Date: 27/07/2021

Engineers On plot no. 94/4 Sector no. 10, P.C.N.T.D.A

Pradhikaran Industrial - I, at Bhosari, Tal. Haveli, Dist.

Canara Bank

Authorized Officer, Date: 29.07.2021 Place: Pune

Rs. 4,14,500/-Symbolic 30/08/2021 41,45,000/by 5:00 pm

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे - ४११ ०३७

दुरध्वनी क्र. ०२०-२४२६२३४९, २४२६५६६८, २४२६०२०३

ई-निविदा सुचना २०२१-२२

(Main Portal: http://mahatenders.gov.in)

प्रशासक/सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती पूणे श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी,

**कामाचे नाव :-** कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेचे मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे ४९१०३७ येथिल

मुख्य बाजार आवारामध्ये कार्यान्वित असलेल्या सी.सी.टी.व्ही. यंत्रणेचा वार्षिक देखभाल दरुस्तीचा

निविदेच्या पूर्व अर्हता अटी ई – निविदा प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक व सविस्तर निविदा सुचना ही

शासनाच्या http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर विनामुल्य

दि. २९/०७/२०२१ पासून पाहता येतील. कोणतीही अथवा सर्व निविदा कोणतेही कारण न

दर्शविता स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा हक्क कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेकडे राखून

जाहीर नोटीस

आमचे अशील श्री. रविंद्रनाथ पांडुरंग वाघ व सौ. सुजाताबेन रविंद्रनाथ वाघ यांनी

खाली नमूद केलेली मिळकत- १) श्री. राजेंद्र कान्तीलाल शहा, २) कमलेश रतीलाल

शहा, ३) सोमनाथ मनोहर जगताप, ४) कै. दयालजी शामजी राठोड यांच्यासोवत दिनांक

३१/१२/२०११ रोजी विकसन करारनामा व कुलमुखत्यारपत्र दिनांक ०३/०१/२०१२ रोजी

तमाम लोकांना कळविण्यात येते की, खाली वर्णन केलेल्या मिळकत आमचे

अशीलांनी वर नमूद १) श्री. राजेंद्र कान्तीलाल शहा व इतर ३ यांसोबत दिनांक

२४/०७/२०२१ रोजी रह लेख करारनामा केलेला आहे. त्यामुळे परिशिष्टमधील नमुद

मिळकतीतील राजेंद्र का. शहा व इतर ३ याचे व त्याचे सर्व वारसांचे सर्व अधिकार

संप्रधात आलेले असन, माझे अज्ञिलाव्यतिरिक्त सदर मिळकतीत इतर कोणाचा.

कोणताही हक्क, अधिकार नसून, फक्त माझे अशील यांचाच सदर मिळकतीवर

परिशिष्ट : तुकडी पुणे पोट तुकडी ता. हवेली, जि. पुणे येथील व पिंपरी चिंचवड म.न.पा.

हद्दीतील गाव मौजे पिंपळे गुरव यांसी मिळकत क्षेत्र ०० हे. ०३.५० आर, म्हणजेच ३५००

चौ.फूट ही मिळकतः **पूर्वेस**- श्री. जगताप यांची मिळकत, **दक्षिणेस**- श्री. नवले यांची

मिळकत, **पश्चिमेस-** श्री. देवकर यांची मिळकत, **उत्तरेस-** २० फुटी रस्ता.

हवेली नं. १९ येथे दस्त नं. ६७/२०१२ व ६८/२०१२ नोंदविलेला होता.

पूर्णपणे अधिकार व ताबा आहे.

पुणे, ता. २९/०७/२०२१

((शिका))

प्रशासक कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

पुणे ४९९ ०३७ हे महाराष्ट्र शासनाकडे योग्य त्या नोंदणीकृत नमुन्यात ई-निविदा मागवित आहेत.

ठेका देणे. **ई-निविदा बयाणा रक्कम :-** रु. ७०,०००/- (रक्कम रुपये सत्तर हजार फक्त)

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गूलटेकडी,

पुणे येथील गुळ भूसार विभागालगतचा भूखंड

क्रमांक ई ४८ हा श्री. फारुक उमर मेमन यांना

नियमित शेतीमालाच्या पूरक व्यवसायासाठी

भाडेपट्टयाने देणेत आला आहे. सदर भूखंड

श्री,अजित केशरचंद बोरा यांचे नावावर वर्ग

होणेकरिता या कार्यालयामध्ये वर्गीकरण अर्ज

तरी, या भूखंडाच्या वर्गीकरणासंबंधी कोणाची

काही तक्रार/हरकत असल्यास, ही जाहीर

सूचना प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांत कृषि

उत्पन्न बाजार समिती पुणे यांचे कार्यालयामध्ये

लेखी स्वरुपात कळवावे. त्यानंतर कोणतीही

तक्रार/हरकत विचारात घेतली जाणार नाही.

आलेला आहे.

## जाहीर सचना

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे येथील गुळ भुसार विभागालगतचा भूखंड क्रमांक ई ४७ हा श्री. सलीम उमर मेमन यांना नियमित शेतीमालाच्या पूरक व्यवसायासाठी भाडेपट्टयाने देणेत आला आहे. सदर भूखंड श्री.सतीश केशरचंद बोरा यांचे नावावर वर्ग होणेकरिता या कार्यालयामध्ये वर्गीकरण अर्ज आलेला आहे.

तरी, या भूखंडाच्या वर्गीकरणासंबंधी कोणाची काही तक्रार/हरकत असल्यास, ही जाहीर सूचना प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांत कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे यांचे कार्यालयामध्ये लेखी स्वरुपात कळवावे. त्यानंतर कोणतीही तक्रार/हरकत विचारात घेतली जाणार नाही.

> प्रशासक कृषि उत्पन्न बाजार समिती पूणे

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

Auto Cluster Development and Research Institute Register Office: H-Block, Plot No. C-181, Chinchwad East, Mumbai-Pune Rd, Pune, India- 411 019, CIN: U91110PN2004NPL019210, Website: www.autoclusterpune.org

## E- Tender Notice

Development and Research Institute, Pune. ACDRI shall endeavor to adhere to the following schedule. However, ACDRI may,

For more details on E-Tender Process, please visit our link https://

Auto Cluster Development and Research Institute reserves its exclusive right to accept or reject any / all Tender(s) without assigning any reason whatsoever and will

Managing Director

नोंदणीकृत कार्यालय: १० कुमार प्लेस, २४०८, जनरल थिमैय्या रोड, ४११ ००१ सी.आय.एन. क्र.: एल६५४९३पीएन१९९०पीएलसी०५८८१७

३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदान माहिती

www.nseindia.com या स्टॉक एक्सचेंजेसच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० यासह वाचलेल्या कंपनी

दूरस्थ ई-मतदान कालावधी सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१ (स. ०९.०० वा. भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१ (सायं. ०५.०० वा. भाप्रवे) रोजी संपेल. या कालावधीत सदस्य त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करू शकतील. दूरस्थ ई-मतदान प्रणाली त्यानंतर एनएसडीएलद्वारा नि:समर्थ करण्यात येईल.

नमूद केलेल्या सर्वे ठरावांवर त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहे.

जे सदस्य "व्हीसी"/"ओएव्हीएम" सुविधेद्वारा एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि त्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारा आणि ठरावांवर मतदान केलेले नाही आणि अन्य खेरीज त्यांना मतदान

करण्यास पात्र असतील. जी व्यक्ती एजीएमची सूचना पाठविल्यानंतर भाग प्राप्त करते आणि कंपनीचा सदस्य बनते

आणि कट-ऑफ तारखेनुसार तिच्याजवळ भाग आहेत ती evoting@nsdl.co.in यावर विनंती पाठवून लॉग-इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर व्यक्ती आधीच दूरस्थ ई-मतदानाकरिता एनएसडीएलकडे नोंदणीकृत आहे तर ती विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकेल.

सोमवार, २६ एप्रिल, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रत्येकी रु. १/- दर्शनी मुल्याच्या समभागावर रु १

च्या लाभांशाची शिफारस केली आहे एजीएम मध्ये कंपनीच्या भागधारकांनी मंजुरी दिल्यास लाभांश प्राप्त करण्यासाठी हक्कदार सभासदांची पात्रता ठरवण्यासाठी रेकॉर्ड डेट आहे शुक्रवार, ३० जुलै, २०२१. ज्यांची नावे शुक्रवार, ३० जुलै, २०२१ रोजी कामाची वेळ संपतांना सभासदांच्या नोंदवहीत एनएसडीएल आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड कड्न प्राप्त झालेल्या

लाभप्रद स्थानाच्या विवरणत आढळतील त्या भागधारकांना लाभांश प्रदान केला जाईल. सभासदांनी कृपया हे सुध्दा ध्यानांत ठेवावे की, फायनान्स ॲक्ट, २०२० च्या तरतुदींनुसार कंपनीने, तिच्या निवासी आणि अनिवासी सभासदांना लाभांश प्रदानाच्या संबंधात विहित दराने उदगाम कर (टीडीएस) कापणे आवश्यक आहे. तसेच त्या संदर्भातील ईमेल आणि प्रत्यक्ष पत्रव्यवहार ज्यांचे पत्ते आणि इमेल हे एसटीए आणि डिपॉझिटरी यांच्याकडे उपलब्ध नाहीत, अश्या सभासदांना वगळता वैयात्तिकरित्या भागादाराकांसोबत कंपनीमार्फत करण्यात आला

भासदाना विनती करण्यात येते की, कपनी कडून सर्व पत्रव्यवहार मिळण्यासाठी त्यांनी त्याच

दूरस्थ ई-मतदान सुविधेसंबंधित कोणतीही शंका असल्यास, कृपया फ्रिक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्यूज) <u>www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थळाच्या डाऊनलोड

ई-मतदान हेल्पडेस्क नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

ईमेल: evoting@nsdl.co.in फोन: ०२२ - २४९९४५४५

डेल्टा कॉर्प लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस: बेसाइड मॉल, दुसरा मजला, ताडदेव रोड, हाजी अली, मुंबई - ४०००३४. ईमेल: secretarial@deltin.com

भूषण चंद्रात्रे फ्रीडम रेजिस्ट्री लिमिटेड (एसटीए)

नोंदणीकृत कार्यालय: भूखंड क्र. १०१/१०२, १९ वा मार्ग, एमआयडीसी, सातपूर, नाशिक - ४२२००७

ईमेल: support@freedomregistry.co.in फोन: ०२५३-२३५४०३२, २३६३३७२

असल्यास त्यांनी मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१ पर्यंत secretarial@deltin.com यावर त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्यावरुन विनंती पाठवावी ज्यात त्यांचे नाव, डीपी आयडी / फोलिओ नंबर, पॅन, मोबाइल नंबर नमूद करावेत. जे सदस्य स्पीकर म्हणून स्वत: नोंदणीकृत आहेत त्यांनाच एजीएम कालावधीत त्यांची मते मांडावयास / शंका विचारण्यास अनुमती देण्यात येईल. एजीएम मध्ये वेळे चे बंधन असल्या कारणाने स्पीकर किंवा प्रश्न यांची संख्या मर्यादीत ठेवण्याचे सर्व हक्क कंपनी कडे असतील

याअधिक याद्वारा सूचना देण्यात येते की कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुसार कंपनीच्या सदस्यांची नोंदवही व भागहस्तांतरण पुस्तिका एजीएम हेतुप्रीत्यर्थ शुक्रवार १३ ऑगस्ट, २०२१ पासून ते शुक्रवार, २० ऑगस्ट २०२१ (दोन्ही दिवस धरून) पर्यंत बंद ठेवण्यात येईल. डेल्टा कॉर्प लिमिटेड करिता

दिलीप वैद्य कंपनी सचिव व महाव्यवस्थापक - सचिवीय ठिकाण:- मुंबई

जाहार सूचना

सूचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की आमच्या अशिलांनी दिलेल्या सूचनेच्या अनुसार कंपनी कायदा. 1956 अंतर्गत समाविष्ट असलेली आणि ज्यांचे कॅस्सिनाथ बिल्डींग, 1 ला मजला, 17 ए. के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई- 400001 येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या जाकरी डेवलपर्स प्रा. लि. चे नामनिर्देश आणि त्यांचे (1) महाखुर्शीद खुसरू ब्य्राम्जी आणि (2) रिषद खुसरू ब्य्राम्जी हे कैलासवासी श्री. खुसरू फिरोज ब्य्राम्जी ज्यांचा पत्ता 6 वा मजला, शांजीन, बाबुलनाथ पोस्ट ऑफिस समोर, बाबुलनाथ रोड, मुंबई- 400 007 येथे आहे त्यांच्या खाली नमुद करण्यात आलेल्या मालमत्तेचे नामनिर्देश तपासात आहोत.

खाली नमुद मालमत्तेवर विकास अधिकार, करार, विक्री, हस्तांतरण, गहाण, वापर, भार धारणाधिकार, भाडेतत्व, बोझा, भेट, बंधमुक्त, अदलाबदल, सुविधाधिकार, अधिकार अटी आणि शर्ती, भाडेतत्व, नियुक्ती, विश्वस्त, वारसाहक, विभाजन, ताबा, थकीत कर आणि / किंवा देणी आणि देखभाल, जप्ती, लिसपेन्डेस आणि/ किंवा त्यांच्या ताब्यात असलेल्या मुळनामनिर्देश कागदपत्रे किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा, अधिकार, नामनिर्देश किंवा सारस्य जर सर्व व्यक्तिचे असल्यास त्याना याद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यासंदर्भात त्यांच्या दाव्यांच्या कागदपत्रांच्या प्रमाणित सत्यप्रतीसह लेखी स्वरूपात सदर दिनांकापासून सात (७) दिवसांच्या आत 2 रा मजला, भाग्योदय बिल्डींग, 79, नगीनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई- 400 023 वर किंवा ई-मेलः mail@makrandgandhi.co.in वर पाठवावे आणि जर असे न ज्ञाल्यास असा कोणताही दाव्याचा संदर्भ न घेता आणि जर असल्यास ते सोड्न देण्यात आले आहेत असे समजून तपासणी पूर्ण करण्यात येईल.

उपरोक्त संदर्भात अनुसूची

लोणावळा नगर परिषद हद्दीमधील आणि मावळचा नोंदणीकरण उप जिल्हा मधील व्हॅली क्वीन इस्टेट, लोणावळा, गाव तुंगालीं, तालुका मावळचा बिगर शेत प्लॉट क्र. 15, चा धारणा केलेला सर्वे क्र. 46, हिस्सा क्र. 1/1आणि सर्वे क्र. 46 आणि हिस्सा क्र. 1/1/2 बांधण्यात आलेला व्हिला क्र. 15

28 जुलै 2021 रोजी दिनांकित

मे. मकरंद गांधी अँड कं. करीता अडव्होकेटस आणि सॉलिसिटर्स

## जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या संपूर्ण जिमनी श्री, देवदत्त गोपाळ अनगळ, श्री. नरेंद्र देवदत्त अनगळ व श्री. देवेंद्र देवदत्त अनगळ राहणार. पूणे यांचे संयुक्त मालकी वहीवाटीच्या आहेत. सदर जमीनींचा उल्लेख या पूढे सोयीसाठी सदरील जमीनी असा केलेला आहे. आमचे अशील सदरील जमिनी खुशखरेदी घेऊ इच्छित आहेत व त्यासंबंधीची बोलणी आमचे अशिल व सदर मिळकतींचे विद्यमान मालक यांचेमध्ये चालू आहेत.

सदरील जिमनी या निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा हा सदरील जिमनींच्या विद्यमान मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तसेच, सदरील जमिनींची विक्री करण्याचा संपूर्ण हक व अधिकार सदर विद्यमान मालकांना असल्याचा भरवसाही सदरील जमिनींच्या मालकांनी आमच्या अशिलांना दिलेला आहे. सबब, सदर मिळकतीच्या पणनयोग्य हक्कांची शहानिशा करण्याकरिता आमचे अशिलांचे सांगणेवरुन आम्ही प्रस्तुतची जाहीर नोटीस देत आहोत.

तरी, सदरील जमिनींमध्ये सदर विद्यमान मालक यांचे व्यतिरिक्त अन्य इतर कोणाचेही गहाण, दान, बक्षीस, पोटगी, लिज, लिन, लायसन्स, ताबा अथवा बोजा इत्यादी अन्य कोणत्याही मार्गे, कसलेही हक्कहितसंबंध असल्यास, अशा व्यक्तिंनी प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत, योग्य त्या सर्व कागदपत्रांनिशी, आमचे खालील नमूद केलेल्या पत्त्यावर समक्ष येऊन आमची त्याबद्दल खात्री पटवून द्यावी, अन्यथा सदरील जमिनींमध्ये सदर विद्यमान मालक यांचे व्यतिरिक्त कोणाचेही कसलेही हक्कहितसंबंध नाहीत व असल्यास, त्यांनी ते सदरील मालकांच्या लाभात जाणीवपूर्वक निरंतरचे सोडून दिले आहेत. असे गृहित धरुन आमचे अशिल सदर मिळकतीबाबतचा नियोजित खरेदीचा व्यवहार विद्यमान मालकांबरोबर योग्य तो दस्त करून पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कसलीही तकार चालणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी

मिळकर्तीचे परिशिष्ट

तुकडी पुणे, पोटतुकडी तालुका - हवेली, जिल्हा पुणे व पुणे महानगरपालिकेच्या हदीतील, मौजे बाणेर येथील सर्व्हें नं. १०६ हिस्सा नं. ३/१ क्षेत्रफळ ०० हे ०३ आर, सर्व्हें नं. १०६ हिस्सा नं. ३/३ एकूण क्षेत्रफळ ०० हे ०३ आर, सर्व्हे नं. १०६ हिस्सा नं. ३/४ एकूण क्षेत्रफळ ०० हे.०३ आर, या एकत्रिकरण केलेल्या जमीनी एकुण क्षेत्रफळ ०० हे 🕒 ०९ आर यांसी एकत्रित चतुःसिमा

पूर्वेस : सर्व्हे नं. १०६/३ या मिळकतीपैकी काही भाग;

अंतर्गत रस्ता ९ मी. रूदीचा रस्ता बालेवाडीची सिमा

वर नमुद्र केलेल्या तिनही जमीनी पूर्ण महानगरपालीकेच्या परवानगीने एकत्रित केलेल्या असून सदर एकत्रित जमीनी प्रस्तुतचे जाहीर नोटीशीचा विषय आहेत.

थ्री. विलोल खळदकर, ॲडव्होकेट,

विलोल खळदकर ॲन्ड असोसिएटस्, ॲडव्होकेटस्,

येणे प्रमाणे जाहीर नोटीस असे.

दिनांक : २७/७ /२०२१

मध्य रेल्वे

पुणे विभाग

निमासू क्र. डीआरएम-डब्ल्यू-पीए-ई-निविदा-

२०२१/१०-०१ दिनांक: २७.०७.२०२१

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (कार्ये), मध्य रेल्वे, पुणे

भारताच्या राष्ट्रपतीसाठी आणि त्यांच्या वर्तीने खालील

कामासाठी www.ireps.gov.in संकेतस्थळाच्या

द्वारे खुली ई-निविदा मागवित आहेतः (१) एडीईएन

(एम) पीए अंतर्गत पुणे स्थानकाच्या पीएफ क्र. १ ते

६ वरील एसओडी इंफ्रीजमेंट काढून टाकण्यासाठी

सीओपीच्या ईवेज बोर्डची दुरुस्ती. (२) एडीईएन

(एम) पीए अंतर्गत जीसीएमसी पुणेच्या स्टॅबलिंग

लाइन्सच्या आरबीपीसी सुविधेची तस्तुद, निमास्

शुल्क रु.: ९४,९७,८२५.६८. इस्ठे शुल्क रु.:

१,९०,०००/- (घोषणापत्र सादर करावे), निविदा

कागदपत्राचे शुल्कः काही नाही, पूर्वता कालवधीः ६

(सहा) महिने, देखभाल कालावधी: ६ (सहा) महिने.

टिपाः ।) उपरोक्त निविदेच्या निविदा समाप्तीचा

दिनांक आणि वेळ: २०.०८.२०२१ रोजी १५:१५ वा.

येत आहे की त्यानी निविदेच्या आणि जर असल्यास

www.ireps.gov.in ला भेट दावी. III) उपरेक्त

www.ireps.gov.in संकेतस्थळाच्या हारे

विचारात घेतले जाणर नाहीत. IV) निविदा

आयआरएसजीसीसी-जुलै २०२० अंतर्गत मार्गविण्यात

येत आहे ज्यामुळे कागदपत्राचे शुल्क काही नाही आणि

ऑन लाईन हारे सादर करण्वात वावे. V) अधिक

माहितीसाठी संपर्क कराः विभागिय रेल्वे व्यवस्थापक

(कार्ये) कार्यालय, मध्य रेल्वे, पुणे दुरध्वनीः ०२०-

२६०५९०१७. VI) निविदाकार ज्यांना निविदा

उघडण्याच्या वेळी हजर ग्रहायाचे असलेल्या तिला/ त्याला

रेल्वे मदत वाहिनी १३९

डीईएन (एचक्य्/आरओबी),

तसे करता येईल.

एके/पीए/३२७

फ्लॅट क्र. ४+५, द ऑरचिड अपार्टमेंटस्, डेक्कन जिमखाना, ऑफ भांडारकर रोड, हॉटेल पंचवटी गौरवच्या मागे E-mail: vilol.khaladkar@gmail.com

## पुणे – ४११ ००४, फोनः २५६५०७००,२५६५०९००.

### Indian Bank इंडियन बैंक ALLAHABAD 🛕 इलाहबाद

पुणे कॅन्टोनमेंन्ट शाखा

ठिकाणः संस्थेचे कार्यालय

दिनांक: १५/०७/२०२१

३५, अरोरा टॉवर्स (इस्ट विंग), ९ मोलेदिना रोड, एम.जी. रोड, पुणे कॅन्टोनमेंन्ट, पुणे - ४११००१

ताबा सूचना परिशिष्ठ-४ नियम- ८ (११) (स्थावर मालमत्तेसाठी) ज्या अर्थी, खाली सही करणार हे इंडियन बँकेचे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनांशियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये सक्षम अधिकारी आहेत आणि त्यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) संबंधित कायद्यास ८ आणि ९ नियमानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून दि. ०७.०५.२०२१ मेसर्स शक्ती इंडस्ट्रीज, श्री. धर्मेंद्र रमण (भागिदारा सह कर्जदार), सौ. रीना रमण (भागिदारा सह कर्जदार), श्रीमती कमला

देवी (जामिनदारासह कर्जदार), श्री ओमप्रकाश अग्रवाल (जामिनदार), श्री प्रवीण कुमार ओमप्रकाश अग्रवाल (जामिनदार) यांना मागणी नोटीस पाठवून त्यांचे कर्जाचे खाते असलेले पुणे कॅन्टोनमेंन्ट शाखात मागणी नोटीसात उल्लेखित केलेली स्वकम रू. ५१,५६,०४६/-(रु. एक्कावन्न लाख छप्पन्न हजार सेहेचाळीस फक्त) व त्यावरील पुढील व्याजासह दि. ३०.०४.२०२१ पासून दि. ०१.०५.२०२१ पर्यंत सदरची सूचना मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत परत करण्यासाठी सूचना दिलेली

कर्जदार ही रक्कम परत करू न शकल्याने कर्जदारांना आणि सामान्य जनतेला कळविण्यात येते की, खाली सही करणार यांनी उपरोक्त सेक्शन १३ (४) संबंधित कायद्यास ८ आणि ९ नियमानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा आज २६ जुलै २०२१ रोजी ताबा घेतला आहे.

कर्जदारांना विशेषत्वाने आणि सर्वसामान्य जनतेला इशारा देण्यात येतो की, सदरच्या मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये आणि मालमत्तेसंबंधी केलेला असा कोणत्याही प्रकारचा व्यवहार हा इंडियन बँक रू. ५१,५६,०४६/-(रु. एकावन्न लाख छप्पन्न हजार सेहेचाळीस फक्त) दि. ३०/०४/२०२१ पर्यंत व्याज व इतर देय खर्च रकमेला जबाबदार राहतील.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

गहाण मालमत्ता

सर्व तपशील आणि मालमत्तेचे पार्सल पुढील तपशील प्रमाणे: –इएम निवासी मालमत्ता फ्लॅट नं. ५०२, ५ वा मजला, इमारत बी ४, कॅरोलीन,न्याती एस्प्लेनेड हाऊसिंग कॉम्प्लेक्स, बावधान बुद्रक गाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, अंदाजे क्षेत्रफळ ८०.२० चौ.मीटर, आय लेव्हल टेरेस सह १०.७८ चौ.मीटर, आधिक कार पार्किंग नं, पीपी-993

चतुःसीमा - पूर्व : स.नं. २५९, पश्चिम - स.नं. २३७ उत्तर - स.नं. २५० दक्षिण -स.नं. २३५

दिनांक: २६.०७.२०२१

मुख्य व्यवस्थापक इंडियन बँक

स्थळ : पुणे

## स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया, मादाम कामा रोड, मुंबई 400021,

## शाखा कार्यालय, सांगानेरी गेट, एम आय रोड, जयपुर, राजस्थान 302003. मागणी सूचना

न्याअर्थी, खाली नमुद कर्जदार⁄सह-कर्जदारांनी स्लियन्स होम फायनान्स लि. (''आरएचएफएल'') यांचेकडून वित्तसहाय्य घेतले होते. खाली नमूद अभिहस्तांकन करारान्वये आरएचएफएल यांनी सदर वित्तसहाय्य व इतर हक्क स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे नावे हस्तांतरित केले आहेत. परिणामी, अंतर्निहित अनामतींवरील कारवाईसह अशी सर्व पावले उचलण्याचा अधिकार स्टेट बँक ऑफ इंडिया यांना आहे. याद्वारे आम्ही असे सूचित करत आहोत की वित्तसहाय्य घेतलेले असूनही कर्जदार/गहाणकारांनी नियोजित दिनांकांना व्याज व मुदलाची परतफेड करण्यात विविध प्रकारे कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सदर खाते खाली नमूद दिनांकास अनुत्पादक मत्ता म्हणून वर्ग करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॉन्शअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत (''SARFAESI अधिनियम'') आणि सिक्युस्टि इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद दिनांकांना मागणी सूचना जारी केल्या ज्यात कर्जदार/गहाणकारांना सदर सूचनेत नमूद रकमेचा तीवरील करारातील दराने पुढील व्याज आणि भरण्याच्या दिनांकापर्यंतच्या आनुषंगिक खर्च, शुल्क, अधिभार इ. चा सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा

करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर पाठविष्यात आलेली सदर सचना तशीच परत आल्याने त्यांना सदर जाहीर सचनेद्वारे सचित करण्यात

कर्जदाराचे नाव/पत्ता	सूचना, एनपीए व अभिहस्तांकन दिनांक (डीओए)	कर्ज व धकबाकी रक्कम	अनामत मत्तेचे वर्णन
1. मनोज मधुकर चव्हाण, 2. अक्षता मनोज चव्हाण, सदिनका क्र. 11, दुसरा मजला, श्रद्धा अपार्टमेंट, वडगाव बुदुक, सिंहगड रोड, वडगाव ब्रिज, पुणे, महाराष्ट्र-411041.	The second secon	कर्जाची सकमः रु. 1180000/- (रुपये अकरा लक्ष ऐंशी हजार फक्त) थकबाकी स्क्रमः दि. 27 एप्रिल, 2021 नुसार रु. 1352054/- (रुपये	सदिनका क्र. 11, दुसरा मजला, क्षेत्रफळ सुमारे 31.59 चौ.मी. म्हणजे 340 चौ.फू., श्रद्धा अपार्टमेंट, मालमत्ता क्र. 4/234/एफ11, स.क्र. 51/2/1ए/1/11, क्षेत्रफळ सुमारे 100 चौ.मी., स.क्र. 51/2/1/ए/5, क्षेत्रफळ सुमारे 200 चौ.मी. आणि 51/2/2/2ए/1, क्षेत्रफळ सुमारे 100 चौ.मी., वडगाव बुदुकं, पुणे, महाराष्ट्र 411041

ज्ञाल्यापासून 60 दिवसांनी अनामत मत्तेविरुद्ध पुढील कारवाई करण्यात वेईल ज्यात रअफअएरक अधिनियमातील अनुच्छेद 13(4) आणि त्याअंतर्गत लागू नियमांतर्गत कर्जदार व गहाणकारांच्या अनामत मत्तांचा ताबा घेण्याचाही समावेश असेल. कृपया लक्षात घ्याचे की SARFAESI अधिनियमातील अनुच्छेद 13(13) अन्वये कर्जदागस सुरक्षित धनकोच्या लेखी पूर्व-परवानगीशिवाय सदर सूचनेत उल्लेख केलेल्या अनामत मत्तेच्या संदर्भात विक्री, भाडेपट्टी किंवा इतर कोणताही व्यवहार करता येणार नाही

लागु शुल्कांसह सदर सुचना प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करावा, अन्यथा सदर सुचना प्रकाशित

दिनांक: 29 जुलै, 2021 स्वा/- प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया epape ह्यानेः असिड atta.com

श्री. पी. पी. थिटे

द्वारा महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,

केशवनगर, मुख्वा, पुणे ३६

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, **सौ. रोहिणी राजेंद्र मोहिते,** राहणार : सी-२/७, डि.एस.के.

चिंतामणी, ५१३, शनिवार पेठ, पुणे : ४११ ०३०, यांनी त्यांना **मौजे लोहगांव (विमाननगर)** 

तालुका हवेली, जिल्हा पूणे येथील **सर्व्हे क्रमांक १९९, २०४, २०५, २०६/१, २०९/१,** या

मिळकतीवरील मंजुर लेआऊट मधील **प्लॉट क्रमांक ९४** यांसी सुसंगत **सि.टी.एस. नंबर १३०** या

मिळकतीवर बांधण्यात आलेल्या 'लुंकड स्काय मॅक्स प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेड'

या संस्थेमधील दस-या मजल्यावरील व्यापारी गाळा क्रमांक २९०, यांसी क्षेत्र १५०.५० चौरस

मीटर्स कार्पेट व सदर इमारतीमधील बेसमेंट क्रमांक २ मधील दोन कार पार्किंग वांसी क्रमांक बी-

२/२६ व बी-२/२७, धारण करण्याचे योग्य ते हक्क व अधिकार सदर संस्थेचे भागधारक सभासद

या अधिकारात प्राप्त झाल्याचे कथन करुन सदरचे हक्क व अधिकार हे इंडस इंड बँक, भांडारकर

रोड शाखा, पुणे, यांचा कर्जाचा बोजा वगळता पूर्णपणे निर्वेध, निजोखमी, वादरहित व बोजारहित

असल्याचा भरंवसा आमचे अशिलांना दिला असून सदरचे हक्क व अधिकार योग्य त्या कायदेशीर

गोष्टींची पूर्तता करून दिल्यानंतर आमचे अशिलांचे नावे तबदिल करणेबाबत आमचे अशिलांशी

तरी सदर व्यापारी गाळ्यामध्ये अथवा त्यापैकी कोणत्याही भागामध्ये इतर कोणाचाही कसल्याही

प्रकारचा गहाण, दान, बक्षीस, लीज, लीन, खरेदी, अग्रहक्क, हितसंबंध आणि वाद वगैरे असल्यास

त्यांनी त्याबाबत योग्य त्या प्रमाणित लेखी पुराव्यासह आमचे खाली दिलेल्या पत्त्यावर ही जाहीर

नोटीस प्रसिध्द झालेपासून **१० दिवसांचे आंत** लेखी कळवावे व पोहोच घ्यावी. सदर मुदतीत

कोणाचीही कसल्याही प्रकारची हरकत न आल्यास सदर व्यापारी गाळ्यामध्ये इतर कोणाचेही

कसल्याही प्रकारचे हक्क, हितसंबंध नाहीत असे समजून, तसेच ज्या कोणाचेही सदर व्यापारी

गाळ्यामध्ये अथवा त्यापैकी कोणत्याही भागामध्ये जे काही हक्क, हितसंबंध असतील, ते त्यांनी

जाणीवपूर्वक सोड्रन दिले आहेत, असे समजून आमचे अशिल सदरचा व्यवहार पूर्ण करतील व

निखिल सतीश दरेकर, बी.एस.एल., एलएल.बी.,जीडीएल., एल.पी.सी.(लंडन), ॲडव्होकेट

महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मयदित

स.नं. ४१/३, कोद्रे कॉम्प्लेक्स, कोद्रेनगर-केशवनगर, मुंढवा, पुणे ४११ ०३६

नोंदणी क्र.: पी.एन.ए./पी.एन.ए. (४)/आर.एस.आर./(सी.आर.) २०७७/२०००-२००१

स्थावर मालमतेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

नियम १०७ पोटनियम [१९(ड-१)] पहा

नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, केशवनगर, मुंढवा, पुणे ३६. महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम

१९६१ अन्वये असून दिनांक १४.१०.२०२१ रोजी मागणी नोटीस ऋणको श्री.शाम दुरन सोनवणे,

फलॅट नं. १०१, सप्तगिरी अपार्टमेंट, बी.टी. कवडे रोड, रिलाईन्स फ्रेश शेजारी, घोरपडीगाव,

पुणे ४९९ ००९ यांना देऊन नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम रु. १७,०५,२९९/ - (अक्षरी रुपये

सतरा लाख पाच हजार दोनशे एकोणीस फक्त) सदर नोटीस मिळालेल्या दिनांकापासून आणि

खाली सही करणाऱ्याने दि, १९/०५/२०२९ रोजी जप्तीची नोटीस दिली असून पुढे निर्दिष्ठ

केलेली स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसून

केल्यामुळे ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरिकांना खाली निर्दिष्ठ

केलेल्या स्थावर मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम

१९६१ मधील नियम क्रमांक ११ (ड-१) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार या १४/०६/२०२० या

मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करु नये आणि व्यवहार - केल्यास महालक्ष्मी नागरी सहकारी

गतसंस्था मर्यादित, केशवनगर, मुंढवा, पुणे ३६. यांच्या बोजाची रक्कम रु. १७,०५,२१९/ – आणि

स्थावर मालमत्तेचे वर्णन

गाव मौझे घोरपडी येथील स.नं. ४७/१/३अ/१ लिहन देणार यांच्या मालकीचे क्षेत्र

300 चौ.फुट म्हणजे २७.८८ चौ.मी. यासी मोजमाप १३ फुट बाय २३ फुट व

त्यावरील संपूर्ण बांधकाम नं. पी१/०४/००८५७००० मिळकत

शिक्का

विशेष करुन ऋणकोला आणि सर्व नागरिकांना यादारे सावध करण्यात येते की, ह्या स्थावर

ज्याअर्थी खाली सही केलेला विशेष वस्तुली व विक्री अधिकारी श्री.पी.पी.थिटे द्वारा महालक्ष्मी

लालबहादुर शास्त्री रोड, ९८७–अ, सदाशिव पेठ, पुणे: ४११०३० फोन: २४५३०४०३

सतीश प्रभाकर दरेकर, बी.कॉम., एलएल.बी., ॲडव्होकेट

अक्षय सतीश दरेकर, बी.एस.एल., एलएल.बी., ॲडव्होकेट

पत्ताः १९२/११३, पहिला मजला, इंदुलाल कमर्शियल कॉम्प्लेक्स,

अनिल विट्टल होरणे, बी.कॉम.,एलएल.बी., ॲडव्होकेट व नोटरी

ऱ्यानंतर कोणाचीही हरकत मान्य करण्यात येणार नाही.

ऋणको याने रक्कम जमा करण्यास कसर केली आहे

दिवशी या वर्षी ताबा घेतला आहे

त्यावरील व्याज यांना अधीन राहावे लागेल.

ही जाहीर नोटीस, दिनांक : २८/७/२०२१.

## एस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कॉपोरेट कार्यालय: मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सथानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५.

ईमेल : info@ahfcl.com. सीआयएन नंबर : U65923MH2013PLC248741 शाखा कार्यालय : शॉप नं. ६, तळ मजला, विश्व आर्केड, नवाळे ब्रिज जवळ, नहें पल्स हॉस्पीटल जवळ,

दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल असेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत एस्पायर होम फायनान्स कार्पेरेशन लिमिटेड (एएचएफसीएल) द्वारे, कर्जदारांकडून थकबाकी रक्कम वसूल करण्याकरिता खाली नमूद तारण मालमत्ता ताब्यात घेतल्याच्या अनुषंगाने,निम्नस्वाक्षरी कारांद्वारे खाली वर्णन केलेल्या, प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेची ''जशी आहे जेथे आहे'' जशी आहे जी आहे आणि 'तेथे जे आहे ते' तत्वावर खरेदी करण्यासाठी आमच्या सेल्स अँड मार्केटिंग आणि ई-लिलाव सर्व्हिस पार्टनर, मे. **इव्हेंटन सोल्यशन्स** 

कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/गहाणदार	तारीख आणि रक्कम	मालमत्तेचे वर्णन	राखीव रक्कम इरठे बोली वाढवा रक्कम	ई-लिलावाची तारीख व रक्कम
	१३(२) मागणी सूचना			
LXPUN00216-170043208	रोजीस	अपार्टमेंट्, एस् नं, ११, हिस्सा नं.	₹. ४०,०००/-	
शाखा : पुणे कर्जदार: बलीराम नामदेव तरपले सह-कर्जदार: मीनाक्षी बलीराम	रु. ७,६२,६०६/- (रुपये सात लाख बासप्ठ हजार सहाशे	०१, मौजे मंगदेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे ४१३१०३. महाराष्ट्र	Б. ?o,ooo/-	

लिलाव पुढील बोली दस्तावेजाच्या अटी व शर्तीनुसार आणि त्यामध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित करण्यात आलेला आहे. बोली दस्तावेज ई-लिलावासाठी ठेवलेल्या तारण मालमत्तेचा तपशील आणि बोली अर्जाकरिता बोलीदार एस्पायर होम फायनान्स कापीरेशन लिमिटेड (एएचएफसीएल), www.motilaloswalhfi.com आणि आमच्या सेल्स अँड मार्केटिंगची वेबपोर्टल आणि ई लिलाव सेवा प्रवठादार.

सर्व इच्छुक खरेदीदार/ बोलीदारांनी त्यांचे नांव वर नमूद वेब पोर्टल https://auctions.inventon.in वर नोंदणी करून उपरोल्लेखित तारीख आणि वेळेस ई–लिलावामध्ये सहभागासाठी स्वत: विनाशुल्क युजर आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे.

कोणत्याही चौकशी, माहिती, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार क्लाईट सर्व्हिस डिलिव्हर्र (सीएसडी) डिपार्टमेंट, सेल्स अँड मार्केटिंग आणि ई लिलाव सर्व्हिस पार्टनर मे. इव्हेंटन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचेशी फोन क्र +९१ ९१३७१०००२० आणि ई मेल आयडी : care@inventon.co.in / akshada@inventon.co.in वर संपर्क करू शकतात किंवा प्राधिकृत अधिकारी श्री. किशोर कदम - ९३७२७६८४५८ यांचेशी संपर्क साधू शकतात.

प्राधिकृत अधिकारी यांचे सर्वोत्तम माहिती आणि समज्तीप्रमाणे मालमत्ता/मत्तांवर कोणाताही बोजा नाही तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांचे बोली सादर करण्यापूर्वी ई लिलावासाठी ठेवलेल्या मालमत्ता/मत्तांचे नांव, बोजा विषयी आणि मालमत्तांवर कांही दावे/अधिकार/थकबाकी असल्यास त्याविषयी स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलाव जाहिरात एएचएफसीएलचे कोणतेही प्रतिनिधित्व करत नाही किंवा कोणतीही हमी देत नाही. मालमत्ता एएचएफसीएलला ज्ञात किंवा अज्ञात सर्व विद्यमान आणि भविष्यातील बोजांसह विक्री करण्यात येत आहे. कोणत्याही थर्ड पार्टी

ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छक खरेदीदार/ बोलीदारांनी वर नमूद केल्यानुसार तारण मालमत्तेची विना व्याज परत मिळणारी बयाण रक्कम (ईएमडी) एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड च्या नांचे डीमांड ड्राफ्ट काढून किंवा खाली नमृद खाते तपशीलामध्ये आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात भरण्यासाठी बँकेचे नांव : एचडीएफसी बँक, शाखा : लोअर परेल मुंबई, खाते क्र. ००६००३४००७३५३०, **आयएफएससी कोड : एचडीएफसी०००००६०** सोबत स्वत: प्रमाणित केलेल्या पॅन कार्ड,आधार कार्ड, निवास पत्त्याचा पुरावा, कंपनी असल्यास बोर्ड ठराव, कंपनी पत्त्याचा पुरावा इतर प्रतीसह सर्व तपशील दि. ०१/०९/२०२१ रोजी द. ४.०० वाजता किंवा तत्पुर्वी वेब पोर्टल

मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकली जाणार नाही. यशस्वी खरेदीदारांनी/बोलीदारांनी ई लिलाव पूर्ण झाल्यापासून २४:०० तासांचे आंत वर नमूद खात्यामध्ये त्याचे/तिचे/त्यांचे प्रस्तावाच्या २५% (ईएमडीसह) रक्कम आरटीजीएस/एनईएफटीद्वारे भरणे आवश्यक आहे अन्यथा

ई लिलावामध्ये सर्व अयशस्वी बोलीदारांची ईएमडी एएचएफसीएल द्वारे ई लिलाव संपल्यानंतर ७२ तासांच्या कामाच्या कार्यकाळात परत करण्यात

खरेदीची उर्वरित रक्कम यशस्वी खरेदीदार बोलीदार यांचे द्वारे, प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित धनकोकडून सदर तारण मालमत्तेची विक्री निश्चित केलेच्या तारखेपासून पंधरा (१५) दिवसांचे आतं किंवा त्याचे/तिचे निर्णयावर प्राधिकृत अधिकाऱ्यांदवारे लेखी मान्य केलेल्या वाढीव मुदतीमध्ये भरणे आवश्यक आहे. यामध्ये कसुर केल्यास, त्यापूर्वी भरेलेली रक्कम जप्त करण्यात येईल.

नाकारणे/ सुधारणे/रद्द करणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. जर कोणतेही बोली नाकारली गेली तर प्राधिकृत अधिकारी खाजगीरित्या मालमत्ता विक्रीसाठी कोणत्याही इच्छुक बोलीदार किंवा इतर व्यक्तींसोबत बोलणी करू शकतात

११. यशस्वी खरेदीदार/ बोलीदारांना मालमत्ता त्याच्या/तिच्या/त्यांच्या नांवे करून घेण्यासाठी कायद्यानुसार लागू वैधानिक देयके, कर, देय शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ भरणे आवश्यक आहे.

१३. कर्जदार/ हमीदार, जे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी सदर विक्री नोटीसवर नमूद लिलाव विक्री ठेवण्याविषयी, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमाच्या नियम ८(६) अन्वये नोटीस समजावी

१४. याद्वारे कर्जदार/ जामीनदार यांना सरफायसी कायदा २००२ अंतर्गत लिलाव तारखेपूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे रक्कम भरण्यासाठी ३० दिवसांची विक्री नोटीस देण्यात येत आहे अन्यथा जंगम मालमत्तेचा लिलाव होईल आणि बाकी असेल तर,व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

१५. एकुण कर्ज थकबाकी रक्कम ही कर्ज समाप्ती रक्कम नाही. इतर सर्व शुल्क (काही असल्यास) कर्ज बंद करण्याच्या वेळेस मोजण्यात येईल. १६. वर नमद केल्याप्रमाणे मालमत्तेवर जे काही उत्तरदायित्व आहे त्यास एएचएफसीएल जबाबदार नाही. मालमत्तेचा लिलाव 'जसे आहे जेथे आहे

'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते' तत्वावर करण्यात येणार आहे. १७. विक्री सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, अंतर्गत विहीत नियम व शर्तीच्या अधीन राहन, वेळाेवेळी सुधारणा केल्यानुसार राहील, विक्री नोंदणी करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वी बोलीदार/

१८. इच्छक बोलीदार /ऑफर देणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधीला ई लिलाव/ विक्री प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा अधिकृततेचे पत्र बोली कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.

प्रायव्हेट लिमिटेड, पूर्व-निर्धारित तारखेला आयोजित करतील तेव्हा बोलीदाराने राखीव किमतीच्या वर त्यांची बोली निवडीसाठी स्वत:चे घर / कार्यालय येथून कोट करतील. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर पॅराफर्नेलिया ची आवश्यकता स्वतः बोलीदारांनीच सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की इव्हेंटन अयशस्वी समस्येची ततेची (कोणत्याही कारणास्तव) सर्व जबाबदारी बोलीदाराची असेल आणि एएचएफसीएल अथवा इव्हेंटन सदर अनपेक्षित परिस्थितीतीसाठी जबाबदार राहणार नाहीत. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती सर्व व्यवस्था/ पर्याय करून ठेवावे जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही आणि : लिलावामध्ये यशस्वीरित्या सहभागी होता येईल, तथापि अशी कोणतीही कठीण परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी त्याचे / तिचे बोली कोट करण्यासाठी /वाढविण्यासाठी अंतिम मिनिटापर्यंत वाट पाह नये.

नोंद घ्यावी : कृपया नोंद घ्यावी की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकर्त्यांना स्पीड/ रजिस्टर्ड पोस्टदारे विक्री नोटीस बजावत आहेत. जर कोणत्याही पार्टीला प्राप्त न झाल्यास विक्री नोटीसीचे सदर प्रकाशन सेवा पर्याय म्हणून गृहित धरण्यात येईल.

ठिकाण: महाराष्ट्र दिनांक: २९-०७-२०२१

भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

Director General

सही/- (२८/०७/२०२१)

पत्ता : फ्लॅट नं. १, बी. के. प्राईंड, ३९१, नाना पेठ,

/ASANTDADA SUGAR INSTITUTE

Manjari Bk, Tal. Haveli, Dist. Pune - 412307

Website: www.vsisugar.com

Qty

विशेषके संवृद्धिः Ph: 020-26902316/26902286 Fax : 020-26902244

TENDER NOTICE

(SECOND CALL)

Sealed offers are invited in two envelopes (in prescribed format

from manufacturers / suppliers for supply, installation

For further details please visit website www.vsisugar.com Las

date for submission of Tender form is 07/08/2021. Postal delay wi

not be considered. Institute reserves the right to accept or to reject

commissioning of rotary evaporator with chiller.

Item/Description

ROTARY EVAPORATOR

with CHILLER.

पुणे-४११००२. मोबा. ८२०८५६७९५५

Tender E.M.D.

Amt.

25,000

Form Fee

1,120/-

- ॲड. एन. पी. पवार,

any or all tenders without assigning any reason thereof.

कात्रज - ४११०४६. महाराष्ट्र संपर्क नं. : किशोर कदम - ९३७२७६८४५८

ई-लिलावसह विक्रीकरिता जाहीर नोटीस

https://auctions.inventon.in पाह शकतात ज्या ठिकाणी बोली अर्ज ऑनलाईन सादर करता येईल.

सहा मात्र)

दावा / अधिकार /थकबाकी करिता कोणत्याही स्वरुपात प्राधिकृत अधिकारी /सुरक्षित धनको जबाबदार राहणार नाहीत.

(https://auctions.inventon.in) वर सादर करणे / अपलोड करणे आवश्यक आहे.

विक्री अयशस्वी गृहित धरून यशस्वी बोलीदाराची ईएमडी जप्त करण्यात येईल.

येईल. ईएमडीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.

९. जंगम मालमत्तेच्या पाहणीची तारीख दि. ०६/०८/२०२१ रोजी स. ११.३० ते द. ४.०० च्या दरम्यान आहे.

१०. लिलावाच्या कोणत्याही टप्प्यात, कोणतीही पूर्व सूचनेशिवाय आणि कोणतेही कारण न देता ई लिलाव पुढे नेणे किंवा बोली/प्रस्ताव स्विकारणे,

१२. विक्री प्राधिकृत अधिकारी यांच्या पृष्टीच्या अधीन आहे.

कर्जदाराने विक्री तारखेपूर्वी एएचएफसीएलकडे संपूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास लिलाव थांबविण्यात येईल.

खरेदीदाराची राहील. उपरोक्त संदर्भित मालमत्ता विक्रीच्या नोंदणी संदर्भात मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, हस्तांतरण शुल्क आणि इतर कोणत्याही खर्चा संदर्भातील सर्व खर्च यशस्वी बोलीदार/ खरेदीदाराने करावयाचा आहे. विक्रीची लवकरात लवकर नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी विलंबाचे काय कारण आहे हे एएचएफसीएलला त्या बाबत खरेदीदाराने विनंती पत्र द्यावे लागेल.

१९. विशेष सूचना: ई लिलाव, एस्पायर होम फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड (एएचएफसीएल) यांच्यावतीने, सेवा पुरवठादार, मे. **इव्हेंटन सोल्युशन्स** 

२०. सदर आमच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेले आहे. htps://motilaoswalhf.com.equction-pdf

प्राधिकृत अधिकारी एस्पायर होम फायनान्स कापोरेशन्स लिमिटेड

Ref: ACDRI/01/2021-22 Date: 29" July 2021 Auto Cluster Development and Research Institute (ACDRI), invites E -Tender applications from reputed and established companies for supply, installation and commissioning of Small Size "5 Axis" VMC Machining Centre at Auto Custer

Tender Document Issue Date	29" July, 2021.	
Pre-Bid Online Meeting Date & Time	29 <sup>th</sup> July, 2021. 02 <sup>rd</sup> August, 2021 at 11.00 A.M. On or before 17 <sup>th</sup> August, 2021 till 5.00 P.M. 24 <sup>th</sup> August, 2021 at 11.00 A.M.	
Tender Submission Date & Time	On or before 17th August, 2021 till 5.00 P.M.	
Tender Opening Date & Time	24" August, 2021 at 11.00 A.M.	

autoclusterpune.org/tenders All the interested bidders are requested to refer mentioned link for online registration and tender bid submission.

not be bound to accept the lowest Tender.

Auto Cluster Development and Research Institute, Pune

**डेंट्टा** कॉर्प लिमिटेड

दूरध्वनी: ९१-२२-४०७९४७०० फॅक्स क्र.: ९१-२२-४०७९४७७, ई-मेल आयडी: secretarial@deltin.com संकेतस्थळ: www.deltacorp.in

याद्वारा सूचना देण्यात येते की, कंपनीची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") दिनांकित शुक्रवार, ०९ जुलै, २०२१ एजीएमच्या सुचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता साधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ आणि अन्य सर्व लागू कायदे तसेच निगम कामकाज मंत्रालय (एमसीए), भारत सरकार आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") यांच्याद्वारा निर्गमित केलेल्या परिपत्रकाच्या अनुपालनार्थ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी") / अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स ("ओएव्हीएम") द्वारा शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१ रोजी दुपारी २:३० वाजता (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. संचालकांचा अहवाल, कॉर्पेरेट गव्हर्नन्स रिपोर्ट, बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट, लेखापरीक्षित वित्तीय विवरणे आणि परीक्षकांचा अहवाल यासह इतर गोष्टींसमवेत वार्षिक अहवाल समाविष्ट उक्त सूचना सर्व सदस्यांना ईमेल द्वारे बुधवार, २८ जुलै, २०२१ रोजी पाठविण्यात आली आहे, ज्यांचे ईमेल पत्ते शुक्रवार, २३ जुलै, २०२१ रोजी किंवा कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे नोंदणीकृत आहेत. तसेच सदर सूचना www.deltacorp.in या कंपनीच्या संकेतस्थळावर आणि www.evoting.nsdl.com या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या संकेतस्थळावर तसेच www.bseindia.com व

अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या अनुपालनार्थ सदस्यांना एनएसडीएलद्वारा तरतूद केलेल्या एजीएम ठिकाणाखेरीज अन्य ठिकाणांवरून ("दूरस्थ ई-मतदान") इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीचा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याकरिता सुविधेची तरतूद करून देण्यात आली आहे आणि सदर मतदानाद्वारा कामकाजावर विचारविनिमय करण्यात येईल.

सदस्यांचा मतदानाचा हक्क गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१ ("कट-ऑफ तारीख") रोजीप्रमाणे कंपनीच्या भरणा केलेल्या समन्याय भागभांडवलातील त्यांच्याकडे असलेल्या समन्याय भागाशी प्रमाणशीर राहील. कोणतीही व्यक्ती, जी कट-ऑफ तारखेनुसार कंपनीचा सदस्य आहे ती एजीएममध्ये मतदान करण्यास किंवा दूरस्थ ई-मतदान पद्धतीचा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये

ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारा त्यांचे मतदान केले आहे, तेसुद्धा "व्हीसी"/"ओएव्हीएम" द्वारा एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील/सहभागी होऊ शकतील, परंतु ते पुन्हा मतदान करण्यास हक्कदार नसतील

करण्यास अटकाव केलेला नाही, ते एजीएम कालावधीत दूरस्थ ई-मतदानप्रणालीद्वारा मतदान

लाभांश संदर्भातील माहिती

आहे. त्याच बरोबर ही माहिती पुढील पत्त्यावरुन डाऊनलोड करता येईल http://www.deltacorp.in/dividend-tax-forms-and-declarations.html ईमेल, पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक एसटीए/डिपॉझिटरी पार्टीसीपेटिंग ह्या सोबत अदयावत

सेक्शनवर भागधारकांकरिता उपलब्ध असलेले ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाहावे किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२-९९० यावरून एनएसडीएलशी संपर्क साधावा. १. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक

२. दिलीप वैद्य, कंपनी सचिव

फोन: ०२२-४०७९४७००

ज्या सदस्यांना त्यांची मते मांडावयाची आहेत किंवा एजीएमदरम्यान शंका विचारायच्या

तारीख: २९/०७/२०२१ एफसीएस क्र.: ७७५०